

Corporate Office:

Office No. 508-511, Sacred World, 5th Floor, Above Macdonald, Vitthal Rao Shivarkar Road, Wanowrie, Pune – 411040 Email: enquiry@cian.co, cianhealthcare@yahoo.co.in Web: www.cian.co

Registered Office:

Milkat No. 16431, Block No. 1 from South Side, C.S. No. 227/10 3B, Harpale Park, Opp. Berger Paint, Phursungi, Tal. Haveli, Dist. Pune - 412 308, (Maharashtra) INDIA. Tele-Fax.: +91-20-26982792

Factory

Kh. No.: 248, Village Sisona, Bhagwanpur, Roorkee, Haridwar,

Pin - 247 661. Uttarakhand, Tel.: 1332 235352

CIN: L24233PN2003PLC017563

Date: 28/09/2022

To,
The Manager
Listing Department
BSE Limited
P.J Towers, Dalal Street Fort
Mumbai 400001

BSE Scrip Code: 542678

BSE Scrip ID: CHCL

SUB: SUBMISSION OF NEWSPAPER ADVERTISEMENT ABOUT NOTICE OF POSTAL BALLOT THROUGH REMOTE E-VOTING.

Dear Sir,

Dear Sir/Madam,

Pursuant to regulation 30 and 47 of the Listing Regulations, please find enclosed the newspaper clippings of the advertisement published on September 28, 2022 regarding the dispatch of notice i.e. sending of emails of Postal Ballot Notice's to members of the Cian Healthcare Limited ("the Company") for seeking consent of members of the company by way of a special resolution for the business mentioned in the Postal Ballot Notice through remote e-voting as per section 110 of the Companies Act, 2013 read with the Rule 20 & 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in terms of the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs for holding general meetings/ conducting postal ballot process, vide General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, General Circular No. 22/2020 dated 15th June, 2020, General Circular No.33/2020 dated 28th September, 2020, General Circular No. 39/2020 dated 31st December, 2020 and General Circular No. 10/2021 dated 23rd June, 2021 on account of COVID-19 ("MCA Circulars"), in the below mentioned newspapers:

- 1. The Financial Express (English Edition) and
- 2. Loksatta (Marathi Edition)



Corporate Office:

Office No. 508-511, Sacred World, 5th Floor, Above Macdonald, Vitthal Rao Shivarkar Road, Wanowrie, Pune – 411040 Email: enquiry@cian.co, cianhealthcare@yahoo.co.in Web: www.cian.co

Registered Office:

Milkat No. 16431, Block No. 1 from South Side, C.S. No. 227/10 3B, Harpale Park, Opp. Berger Paint, Phursungi, Tal. Haveli, Dist. Pune - 412 308, (Maharashtra) INDIA. Tele-Fax.: +91-20-26982792

Kh. No.: 248, Village Sisona, Bhagwanpur, Roorkee, Haridwar,

Pin - 247 661. Uttarakhand, Tel.: 1332 235352

CIN: L24233PN2003PLC017563

The newspaper publication is also uploaded and available on our company website www.cian.co.

Kindly take the above in your records.

Thanking You!

Yours Faithfully FOR CIAN HEALTHCARE LIMITED

Munjaji Purbhaji Dhumal (MUNJAJI DHUMAL) **COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER**

FINANCIAL EXPRESS

UTI Asset Management Company Limited

CIN: L65991MH2002PLC137867

Regd. Office: UTI Tower 'Gn' Block Bandra Kurla Complex Bandra (East) Mumbai - 400 051

Website: www.utimf.com | Email: cs@uti.co.in | Tel. No.: 022 6678 6666

NOTICE

Notice is hereby given that a meeting of Board of Directors of the Company has been

i. consider and approve un-audited standalone and consolidated financial results

The above information is also available on the website of the Company i.e.

www.utimf.com and on the website of National Stock Exchange of India Limited and

Members are requested to register / update their KYC details, PAN, nomination and

bank account details with their depository participants, with whom they maintain

their demat account. Members holding shares in physical form are requested to

register / update these details with the Registrar and Share Transfer Agent i.e. KFin

Technologies Limited (formerly known as 'KFin Technologies Private Limited'), by

Members holding shares in physical form are requested to dematerialize their

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001

Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051.

Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprumf.com,

Email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express

Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Multi-asset Fund and ICICI

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential

Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum

capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of

\$ The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial

owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial

owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of

the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com

Investors are requested to periodically review and update their KYC details along with

their mobile number and email id.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness

Programs across the country. To know more about it, please visit https://www.iciciprumf.com

or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks,

read all scheme related documents carefully.

* or the immediately following Business Day, if that day is a Non – Business Day.

lower depending upon the extent of distributable surplus available on the record date

Prudential Equity Arbitrage Fund (the Schemes)

Name of the Schemes/Plans

ICICI Prudential Multi-asset Fund

ICICI Prudential Equity Arbitrage Fund

under the IDCW option of the Schemes.

and statutory levy (if applicable).

Subject to deduction of applicable statutory levy, if any

Schemes, at the close of business hours on the record date.

distributable surplus on the record date i.e. on October 3, 2022*:

For UTI Asset Management Company Limited

Company Secretary and Compliance Officer

ICICI Prudential Asset Management Company Limited

Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Quantum of IDCW

of ₹ 10/- each)\$#

0.1600

0.1600

0.0500

0.0500

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Authorised Signatory

(₹ per unit) (Face value September 26, 2022

Membership No.: ACS 21577

NAV as on

(₹ Per unit)

24.0367

36.6875

14.0054

15.5646

Arvind Patkar

scheduled on Thursday, the 20" October, 2022 inter-alia to:

discuss other general and business matters.

shareholding.

Place: Mumbai

AICICI

IDCW

IDCW

Direct Plan - IDCW

Direct Plan - IDCW

Place: Mumbai

Date: September 27, 2022

No. 013/09/2022

PRUDENTIAL

MUTUAL FUND

FTARAKKI KARFINI

Date: 27th September, 2022

for the quarter and half year ended 30th September, 2022; and

BSE Limited at www.nseindia.com and www.bseindia.com respectively.

sending duly filled-in ISR forms along with the supporting documents.

CLASSIFIEDS

BUSINESS

BUSINESS OFFERS

Join & Ownership Invest

in Pvt. Ltd. Company's

Goa Project & Earn 70%

'IMPORTANT"

contents, nor for any loss or damage incurred as a

result of transactions with companies, associations or

Publications. We therefore recommend that readers

make necessary inquiries before sending any monies

otherwise acting on an advertisement in any manner

whatsoever, Registered letters are not accepted

For

Advertising in

TENDER PAGES

Contact

JITENDRA PATIL

Mobile No.:

n response to box number advertisement."

or entering into any agreements with advertisers

individuals advertising in its newspapers

0050205218-1

Best Offer for You!!!!

Income Call

07709986681

Regd Office: Milkat No. 3339, Block No. 1, From South Side, Harpale Park, Opp. Berger Paint, Phursungi Pune MH 412308 IN Email: cs@cian.co | Website: www.cian.co | Contact: 091 7887882027

NOTICE OF POSTAL BALLOT (THROUGH REMOTE E-VOTING) Notice is hereby given, pursuant to the provisions of Section 110 of the Companies Act, 2013 (the Act') read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ('the Rules'), the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations'), General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No. 33/2020 dated September 28, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs "General Circulars"), Regulation 277 and other applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018, as amended ("SEBI ICDR Regulations"), that the Company is seeking approval of members by way of a special resolution for the special business as set out in the postal ballot notice dated 26th September, 2022 ("Postal Ballot Notice"). Members are informed that the Postal Ballot Notice along with relevant Explanatory Statement and e-voting instructions for remote evoting have been sent to members who have registered their email addresses with the Company or depository participant(s) on their registered e-mail addresses as on the Cut-Off

The Postal Ballot Notice has been sent to email addresses of those members whose names appeared in the Register of Members/ List of Beneficial Owners as received from the depositories as on Friday, September 23, 2022 ("Cut - Off Date"). The voting rights shall be reckoned on the paid-up value of the shares registered in the name of members as on the Cut Off Date. A person who is not a member as on the Cut-Off Date should treat this notice for

In compliance with the MCA Circulars, the hard copy of Notice, Postal Ballot Form and prepaid business reply envelope have not been sent to the members. Hence, the members are required to communicate their assent or dissent only through remote e-voting facility. The Company has engaged NSDL to provide the remote e-voting facility

Pursuant to the General Circulars, Members whose email addresses were not registered with the Company or depository participant(s) as on the Cut - Off Date, are requested to register their email addresses by sending an email citing subject line as "CIAN - Postal Ballot-Registration of e-mail Ids" to the Company at cs@cian.co with name of registered shareholder(s), folio number(s), DP ld(s) Client ld(s) and No. of equity shares held from the email address they wish to register to enable them to exercise their vote(s) on the special business as set out in the Postal Ballot Notice through remote e-voting facility provided by NSDL. For details of the manner of casting voting through remote e-voting by the members holding shares in physical form or who have not registered their email addresses with the Company or depository participant(s), members are requested to refer instruction for evoting of the Postal Ballot Notice.

In accordance with the provisions of Section 108 of the Act read with the Rules, the General Circulars and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is providing facility to its members to exercise their votes electronically in respect of item enlisted in the Postal

Sr. No		Schedule
1	Cut-off Date for identification of voting rights of the members.	Friday, September 23 ,2022
2	Date and Time of commencement of remote e-voting	Thursday, September 29, 2022 at 09.00 A.M.
3	Date and Time of end of remote e-voting	Friday, October 28, 2022 at 05.00 P.M.
4	Submission of report by the Scrutinizer	On or before October 30, 2022
5	Date of Declaration of results of voting	On or before October 30, 2022

ballot form is being dispatched or will be accepted by the Company.

A member who has not received Postal Ballot Notice on their registered email address along with relevant Explanatory Statement and e-voting instructions for remote e-voting

may obtain the same by sending an email to Company at cs@cian.co A copy of the Postal Ballot Notice and the procedure for registration of email addresses of members are also available on the website of the Company at www.cian.co The Postal Ballot Notice along with Explanatory Statement is also available on website of BSE Limited

M/s. D5M & Associates- Company Secretary has been appointed as Scrutinizer for

conducting remote e-voting process in accordance with the law and in a fair and All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed

("Stock Exchange" where the equity shares of the Company are listed)

to NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30. . The result of the voting by Postal Ballot (through remote e-voting) shall be declared on or before October 28, 2022. The results declared and the Scrutinizer's Report shall be made

available on the Company's website and on the website of NSDL at evoting@nsdl.co.in besides being communicated to the Stock Exchange where the Company's equity shares By order of the Board of Directors

For Cian Healthcare Limited

Suraj Zanwar Chairman and Managing Director DIN: 01304850

9029012015 Landline No.:

67440215

MUTUALFUNDS Sahi Ha<u>i</u>



Haq, ek behtar zindagi ka.

Notice For Declaration Of Income Distribution Cum Capital Withdrawal

Date - September 28, 2022

UTI Regular Savings Fund

Name of the Plan	IDC	W (Gross utable Amt.)*	Record Date	Face Value (per unit)	NAV as on 26/09/22 (per unit)	
	%	₹ per unit	(1.53155)	/ Messace conte	₹	
UTI Regular Savings Fund - Regular Plan - Monthly Income Distribution cum capital withdrawal option (IDCW)	0.80%	0.0800	Monday 03 October,	₹10.00	15,5558	
UTI Regular Savings Fund - Direct Plan - Monthly Income Distribution cum capital withdrawal option (IDCW)	0.80%	0.0000	2022	¥10.00	16.9378	

'Distribution of above IDCw is subject to the availability of distributable surplus as on record date. Income distribution cum capital withdrawal payment to the investor will be lower to the extent of statutory levy (if applicable).

Such of the unitholders under the income distribution cum capital withdrawal options whose names appear in the register of unitholders as at the close of business hours on the record date fixed for each income distribution cum capital withdrawal shall be entitled to receive the income distribution cum capital withdrawal so distributed. The reinvestment, if any, shall be treated as constructive payment of IDCW to the unitholders as also constructive receipt of payment of the amount by the unitholders. No load will be charged on units allotted on reinvestment of IDCW.

Pursuant to payment of IDCW, the NAV of the income distribution cum capital withdrawal options of the scheme would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

Mumbai

September 27, 2022 Toll Free No.: 1800 266 1230 Website: www.utimf.com

REGISTERED OFFICE: UTI Tower, 'Gn' Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051 Phone: 022 - 66786666. UTI Asset Management Company Ltd. (Investment Manager for UTI Mutual Fund) E-mail: invest@uti.co.in, (CIN-L65991MH2002PLC137867).

For more information, please contact the nearest UTI Financial Centre or your AMFI/ NISM certified Mutual fund distributor, for a copy of Statement of Additional Information, Scheme Information Document and Key Information Memorandum cum Application Form.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

इंडियन बैंक

Indian Bank

ALLAHABAD

E-AB BHANDUP BRANCH Shop No. 23 to 27, Mayuresh Shristi, LBS Marg, Bhandup West, Mumbai-400 078, Maharashtra. ★Land line: (022) 2594 0953, ★ Mob. No. 7208498889

OSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY) [Under Rule-8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002]

★ E-mail: bhandup@indianbank.co.in

under The Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (1 read with Rule 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 27.06.2022 calling upon the Mr. Kedar Basjeet Prasa (Borrower), Mrs. Gyanti Devi Kedar Prasad (Co-Borrower) Both Address are Flat No. 1004, 10th Floor, Panvelkar Estate Stanford Phase 1, Wing R4, Village Mankivli, Badlapur, Dist. Thane-421 503 with our Bhandup Branch to repay th amount mentioned in the said notice being ₹ ₹ 21,62,811/- (Rs. Twenty One Lakh Sixty Two Thousand Eight Hundred Eleven Only) within 60 days from the dat

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to th borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / he under section 13(4) of the said Act read with Rule 8 and 9 of the said rules on thi

22nd day of September of the year 2022. The borrower in particular and the **public in general** is hereby cautioned not to dea with the property and any dealings with the property will be subject to the charge of the **Indian Bank** for an amount of ₹ 21,62,811/- (Rs. Twenty One Lakh Sixty Two

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section 1 of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY All that part and parcel of the Property consisting of: the Flat No. 1004, 10th Floor Panvelkar Estate Stanford Phase 1, Wing R4, Vill. Mankivli, Badlapur, Dist. Thane 421 503 in the name of 1. Mr. Kedar Basjeet Prasad (Borrower) and Mrs. Gyant

Authorised Officer Date: 22.09.2022

TCI FINANCE LIMITED

Regd. Office: Plot no-20, Survey no-12, 4th Floor,

For Indian Bank

Kothaguda, Kondapur, Hyderabad-500084, Telangana. CIN: L65910TG1973PLC031293, Phone no: 040-71204284,

Notice of 48th Annual General Meeting, Book Closure Date and E-voting Information to the Shareholders Notice is hereby given that the 48th Annual General Meeting ("AGM") of the members of TCI Finance Limited (the Company) will be held on Thursday, October 20, 2022, at 11:00 a.m., through Video Conference ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") facility only, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure

transact the business that is set out in the Notice of the AGM. Members will be able to attend the AGM through VC/OAVM. Members attending the AGM through VC/OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act.

Requirements) Regulations, 2015 and Circulars issued by MCA and SEBI to

In compliance with the relevant circulars, the notice of the AGM and the Annua Report for the financial year 2021-22, have been sent on September 27, 2022 through electronic mode to those Members whose email IDs are registered with the Registrar & Transfer Agent (RTA) of the Company or Depositories. The aforesaid documents are also on the website of the Company at www.tciff.in, website of NSDL, our e-voting facility provider, at www.evoting.nsdl.com and websites of the stock exchanges i.e. National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and BSE Limited at www.bseindia.com

The Company is providing to its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means ("e-voting") Members may cast their votes remotely, using the electronic voting system of NSDL on the dates mentioned herein below ("remote e-voting"), Further, the facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM and members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e voting will be able to vote at the AGM through E-Voting. The company has engaged

Information and instructions including details of user id and password relating to e-voting have been sent to the members through e-mail. The same login credentials

in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM.

Commencement of remote e-voting: 9:00 a.m. on Monday, 17th October, 2022 End of remote e-voting: 5:00 p.m on Wednesday, 19th October, 2022 The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled by NSDL upon expiry of

A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e., Thursday, 13th, October 2022 only shall be entitled to avail the facility of

If your email id is already registered with the Company/RTA/Depositories, login

details for e-voting are being sent on your registered email id. The same login Shareholders who have still not registered their e-mail ID are requested to get

update their email address by writing to the Registrar and Share Transfer Agent of the Company, viz., Kfin Technologies Private Limited ("Kfintech") at einward.ris@kfintech.com, along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Shareholder, scanned copy of the Share Certificate (front and back), self-attested copy of the PAN Card, and self-attested copy of any document (eg.: Driving License, Election Identity Card, Passport) in

Shareholders holding Shares in Dematerialized Mode: Shareholders are requested to register/update their e-mail ID with the relevant Depository

After due verification, the NSDL will forward you e-voting login credentials to your registered email address.

Any person who becomes a member of the company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the cut-off date may obtain the User Id and password in the manner as provided in the Notice of the AGM, which is available

The members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend

the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again at the AGM. The procedure for remote e-voting is available in the Notice of AGM. In case of any queries relating to e-Voting you may refer to the FAQs for Shareholders and

e-Voting user manual for Shareholders available at the download section of <a href="https://example.com/https://example.com www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or contact Mr. Amit Vishal, Senior Manager - NSDL or Mr. Sagar Ghosalkar Notice is also hereby given pursuant to section 91 of the Companies Act, 2013

and Regulation 42 of Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and share transfer books of the Company will remain closed from Friday, October14, 2022 to Thursday October 20, 2022 (both days inclusive) for the purposes of AGM. For TCI Finance Limited

Company Secretary

बैंक ऑफ़ बड़ोदा Bank of Baroda

d) There are no qualification, reservation or adverse remarks relating to the maintenance of accounts and other matters connected

 Our Audit report on the adequacy and operating effectiveness of the Bank's internal financial controls with reference to financial statements is given in Annexure 'A' to this report. Our report expresses an unmodified opinion on the Banks's operating effectiveness of

For R. Devendra Kumar & Associates Chartered Accountants FRN: 114207W	For Dass Gupta & Associates Chartered Accountants FRN: 000112N	For Vyas & Vyas Chartered Accountants FRN: 000590C
sd/- (Neeraj Golas) Partner M. No.: 074392 UDIN:22074392AKACFQ5377	sd/- (Ashok Kumar Jain) Partner M. No.: 090563 UDIN:22090563AKACXA9321	sdf- (O. P. Vyas) Partner M. No.: 014081 UDIN:22014081AKACXO8312
Date: May 31, 2022 Place: Mumbai	For Dassani & Associates Chartered Accountants FRN: 009096C sd/- (Manoj Rathi)	For J. Kala & Associates Chartered Accountants FRN: 118769W sd/- (Jayesh Kala)
	Partner M. No.: 411460 UDIN:22411460AKAFAU9548	Partner M. No.: 101686 UDIN:22101686AKAFOC7906

ANNEXURE 'A' TO THE INDEPENDENT AUDITOR'S REPORT

(Referred to in paragraph 12(e) under "Report on Other Legal and Regulatory Requirements" of our report of even date) Report on the Internal financial controls with reference to Financial Statements as required by the Reserve Bank of India (the "RBI")

Letter no. DOS.ARG.No.6270/08.91.001/2019-20 dated March 17, 2020 (as amended) (the "RBI communication") We have audited the internal financial controls with reference to Financial Statements of Bank of Baroda (the "Bank") as of March 31, 2022. in conjunction with our audit of the standatone financial statements of the Bank for the year ended on that date which includes internal financial

controls with reference to Financial Statements of the Bank's branches. Management's Responsibility for Internal Financial Controls

The Bank's management is responsible for establishing and maintaining internal financial controls based on "the internal control over financial reporting criteria established by the Bank considering the essential components of internal control stated in the Guidance Note on

Audit of Internal Financial Controls Over Financial Reporting Issued by the Institute of Chartered Accountants of India". These responsibilities include the design, implementation and maintenance of adequate internal financial controls that were operating effectively for ensuring the orderly and efficient conduct of its business, including adherence to the Bank's policies, the safeguarding of its assets, the prevention and detection of frauds and errors, the accuracy and completeness of the accounting records, and the timely preparation of reliable financial information, as required under the Banking Regulation Act, 1949 and the circulars and guidelines issued by the Reserve Bank of India.

Auditor's Responsibility

Our responsibility is to express an opinion on the Bank's internal financial controls with reference to Financial Statements based on our audit. We conducted our audit in accordance with the Guidance Note on Audit of Internal Financial Controls Over Financial Reporting (the "Guidance Note") issued by the Institute of Chartered Accountants of India (the "ICAI") and the Standards on Auditing (SAs) issued by the ICAI, to the extent applicable to an audit of internal financial controls. Those Standards and the Guidance Note require that we comply with ethical requirements and plan and perform the audit to obtain reasonable assurance about whether adequate internal financial controls with For R. Devendra Kumar & reference to Financial Statements, were established and maintained and if such controls operated effectively in all material respects.

Our audit involves performing procedures to obtain audit evidence about the adequacy of the internal financial controls with reference to Financial Statements and their operating effectiveness: Our audit of internal financial controls with reference to Financial Statements included obtaining an understanding of internal financial controls with reference to Financial Statements, assessing the risk that a material weakness exists, and testing and evaluating the design and operating effectiveness of internal financial controls based on the assessed risk. The procedures selected depend on the auditor's judgement, including the assessment of the risks of material misstatement of the financial statements, whether due to fraud or error.

We believe that the audit evidence we have obtained and the audit evidence obtained by the branch auditors, in terms of their reports referred to in the Other Matters paragraph below, is sufficient and appropriate to provide a basis for our audit opinion on the Bank's internal financial controls with reference to Financial Statements.

Meaning of Internal financial controls with reference to Financial Statements

A Bank's internal financial controls with reference to Financial Statements is a process designed to provide reasonable assurance regarding the reliability of financial reporting and the preparation of financial statements for external purposes in accordance with generally accepted accounting principles. A Bank's internal financial controls with reference to Financial Statements includes those policies and procedures that (1) pertain to the maintenance of records that, in reasonable detail, accurately and fairly reflect the transactions and dispositions of the assets of the Bank; (2) provide reasonable assurance that transactions are recorded as necessary to permit preparation of financial statements in accordance with generally accepted accounting principles, and that receipts and expenditures of the Bank are being made only in accordance with authorizations of management and directors of the Bank; and (3) provide reasonable assurance regarding prevention or timely detection of unauthorized acquisition, use, or disposition of the Bank's assets that could have a material effect on the financial statements.

Inherent Limitations of Internal financial controls with reference to Financial Statements

Because of the inherent limitations of internal financial controls with reference to Financial Statements , including the possibility of collusion or improper management override of controls, material misstatements due to error or fraud may occur and not be detected. Also, projections of any evaluation of the internal financial controls with reference to Financial Statements to future periods are subject to the risk that the internal financial controls with reference to Financial Statements may become inadequate because of changes in conditions, or that the degree of compliance with the policies or procedures may deteriorate. Opinion

In our opinion, and to the best of our information and according to the explanations given to us and based on the consideration of the reports of the branch auditors referred to in the Other Matters paragraph below, the Bank has, in all material respects, adequate internal financial

controls with reference to Financial Statements, and such internal financial controls with reference to Financial Statements, were operating effectively as at March 31, 2022, based on "the criteria for internal control over financial reporting established by the Bank considering the essential components of internal control stated in the Guidance Note on Audit of Internal Financial Controls Over Financial Reporting issued by the Institute of Chartered Accountants of India".

Our aforesaid report in so far as it relates to the operating effectiveness of internal financial controls with reference to Financial Statements of 2814 branches (including other accounting units and Centralized Processing Centers) is based on the corresponding reports of the respective branch auditors of those branches.

Our opinion is not modified in respect of this matter.

Associates Chartered Accountants	Chartered Accountants FRN: 000112N	Chartered Accountants FRN: 000590C
FRN: 114207W	5500	37100.000000
	sd/-	sd/-
sd/-	(Ashok Kumar Jain)	(O. P. Vyas)
(Neeraj Golas)	Partner	Partner
Partner	M. No.: 090563	M. No.: 014081
M. No.: 074392	UDIN:22090563AKACXA9321	UDIN:22014081AKACXO8312
UDIN:22074392AKACFQ5377		
Date: May 31, 2022	For Dassani & Associates	For J. Kala & Associates
Place: Mumbai	Chartered Accountants	Chartered Accountants
	FRN: 009096C	FRN: 118769W
	sd/-	sd/-
	(Manoj Rathi)	(Jayesh Kala)
	Partner	Partner
		V

For Dass Gupta & Associates

M. No.: 101686 M. No.: 411460 UDIN:22411460AKAFAU9548

UDIN:22101686AKAFOC7906

For Vyas & Vyas



financialexp.epapr.in

of receipt of the said notice.

Thousand Eight Hundred Eleven Only) and interest thereon

Devi Kedar Prasad (Co-Borrower)

Place: Mumbai

FAX No: 040-23112318, Website: www.tcifli.in, Email: investors@tcifl.in

Instruction for remote e-voting and e-voting during AGM:

the services of NSDL as the agency to provide e-voting facility.

should be used for attending the AGM through VC/OAVM. The manner of remote e-voting and voting at the AGM by members holding shares

The remote e-voting facility will be available during the following voting period:

remote e-voting or e-voting at the AGM.

Manner of registering/ updating email addresses is below:

credentials may also be used for attending the AGM through VC/OAVM. their e-mail ID registered, as follows: Shareholders holding Shares in Physical Mode: Shareholders holding shares in physical mode and who have not updated their email address are requested to

support of the address of the Shareholder.

Participant(s) with whom they maintain their demat accounts.

on company's website and NSDL's website Such members may cast their votes using the e-voting instructions, in the manner

specified by the Company in the Notice of AGM.

Assistant Manager- NSDL at At evoting@nsdi.co.in

Deeksha Verma

Place: Hyderabad Date: 27-09-2022



पुणे महानगरपालिका शुद्धीपत्रक

उप-आयुक्त, परिमंडळ क्र. ३ कडील जाहिरात क्र. ३८-डीसी-३-२०२२-२३ अन्वये दै. लोकसत्ता या वर्तमानपत्रामध्ये दिनांक २७/०९/२०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदा जाहिरातमधील निविद क्र. PMC/DMC/Zone-3/2022-23 असे प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याऐवजी निविदा क्र PMC/DMC/Zone-3/2022-23/2 असे वाचण्यात यावे. बाकी मजकूर पूर्वी जाहिर - श्री. जयंत भोसेकर, उप-आयुक्त परिमंडळ क्र. ३, पुणे महानगरपालिका

जाहीर नोटिस

सादर सुचित करण्यात येते की मे. क्लासिक प्रमोटर्स ॲन्ड बिल्डर्स प्रा. लि. यांस प्रस्तावित निवासी आणि व्यापारी "SBH विमाननगर" स. नं. २०७/१ अ, लोहगांव व स. नं. ३३/२अ/१, वडगांवशेरी, ता. हवेली, जि. पुणे. मध्ये विस्तार करत असून यांस पर्यावरण मंजुरी ओळख क्र. EC22B039MH134004 दिनांक १३ सप्टेंबर २०२२ द्वारे देण्यात आली आहे. प्रस्तुत मंजुरीची प्रत ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे कडे तसेच http://parivesh.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

में, क्लासिक प्रमोटर्स ॲन्ड बिल्डर्स प्रा. लि. स. नं. २०७/१ अ, लोहगांव व स. नं. ३३/२अ/१, दि. 28.9.2022 वडगांवशेरी, ता. हवेली, जि. पुणे. ठिकाण : पुणे

ADITYA BIRLA आदित्य बिला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः इंडियन रेयॉन कंपाउंड, वेरावल, गुजरात- 362266. शाखा कार्यालयः जी कॉर्पोरेशन टेक पार्क, कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे- 400607 (महाराष्ट्र)

परिशिष्ट IV [सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 8(1) पाहावा] ताबा सूचना (अचल मालमत्तेसाठी)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे आदित्य बिला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड चे प्राधिकृत अधिकार असून त्यांनी सिक्युरीटायझेशन औंड स्किन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स औंड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (2002 चा 54) अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 च्या नियम 3 सह वाचण्यात येणाऱ्या अनुच्छेद 13 (12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत **दि. 25-07-2019 रोजी एक मागणी सूचना पाठवली ज्यात** कर्जदार श्री प्रवीण डी. सरवडे आणि श्रीमती किरण प्रवीण सरवडे आणि श्री साई मोबाईल यांना मागणी सूचनेत नमृद केलेल्या रु. 31,19,966.14/- (रुपये एकतीस लक्ष एकोणवीस हजार नऊशे सहासष्ट आणि चौदा पैसे फक्त) चा सूचना प्राप्त होण्याच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

कर्जदार सदर रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने कर्जदार व सर्वसामान्य जनतेस सुचित करण्यात येते की निम्नस्वाक्षरीकारांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 8 सह वाचण्यात येणाऱ्या सदर अधिनियमाच्या अनुच्छेद 13(4) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत निम्नस्वाक्षरीकारांनी दि. 23 सप्टेंबर, 2022 रोजी खाली वर्णन केलेल्या मालमतेचा प्रत्यक्ष ताबा घेतलेला आहे.

कर्जदार व सर्वसामान्य जनतेस याद्वारे सावधगिरीची सचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि असा कोणताही व्यवहार केल्यास तो मे. आदित्य बिला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांच्या रु. 31,19,966.14/- (रुपये एकतीस लक्ष एकोणवीस हजार नऊशे सहासष्ट आणि चौदा पैसे फक्त) अधिक त्यावरील पुढील व्याजाच्या भाराधीन असेल सदर अनामत मत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात कर्जदारांचे लक्ष सद अधिनियमातील अनुच्छेद 13 मधील उप-विभाग 8 कडे वेधण्यात येते. अचल मालमत्तेचे वर्णन

सदीनका क्र. 201, प्लाट क्र. 6, स.क्र. 862, वास्तूशिल्प, वृदावन गार्डनजवळ, बाकारी राड, वाघाला पुणे - 412207

दिनांक: 23/09/2022 प्राधिकत अधिकारी स्थानः पुणे आदित्य बिर्ला हाउसिंग फायनान्स लिमिटेड

मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तळेगांव दाभाडे , ता. मावळ, जि. पूणे (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनिकम १९६१ चे कलम १५६ च महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम १०७ पोटनियम (११(ड-१) उपनियमाअन्यये

ज्याअर्थी खाली सही करणारे विशेष वसली व विक्री अधिकारी श्री. डी. एस. शेवकरी द्वारे मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तळेगांव दाभाडे , ता. मावळ, जि. पुणे महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ अन्वये दिनांक ०५.०८.२०११ रोजी कोर्टाच्या निकालानुसार संस्थेचे लवादी थकबाकीदार सौ. सुनंदा अनिल तांबोळी, रा. वडगांव सहाणी, ता. जुजर, जि. पुणे यांना रक्कम रु. ६,५६,४९२/-(सक्कम रूपये सहा लाख छपत्र हजार चारशे व्यात्रव फक्त) ची मागणी नोटीस जारी केली आहे. सौ. सुनंदा अनिल तांबोळी यांनी मागणी नोटीसीनुसार मिळालेल्या दिनांकापासून ऋणको याने कर्जरक्कम

परतफेड केली नसल्यामुळे विशेष वसुली व विक्री अधिकारी या नात्याने खाली नमुद केलेली स्थावर यालयत्ता जप्तीची नोटीस दिनांक १७.०३.२०२२ रोजी दिली असन सदरील नमद केलेली स्थावर यालयत्ता सौ. सुनंदा अनिल तांबोळी व सर्व नागरीकांना या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, खाली नमुद केलेल्या

मालमनेचा प्रतिकात्मक ताबा महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम १०७ पोटनियम (११(ड-१) नुसार दि. ०३.०८.२०२२ रोजी घेण्यात आला आहे. सौ. सुनंदा अनिल तांबोळी च सर्व नागरीकांना या नोटीसीद्वारे सावध करण्यात येते की, खालील नमुद

केलेल्या स्थायर मालमसेसंबंधी कोणताही व्ययहार हस्तांतर कर नये आणि कोणताही व्ययहार हस्तांतर केल्यांस मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, तळेगांव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे. यांच्या बोजाची रक्कम व त्यावरील व्याज व इतर प्रासंगिक व शासकीय खर्च यांना अधिन रहाये लागेल.

पुणे पोट तुकडी तालुका जुन्नर मे.सब रजिस्टार सो. नारायणगाव यांच्या हदीतील तसेच जिल्हा परिषद पुणे तालुका पंचायत समिती जुजर स्थळ सिमेतील च ग्रामंचायत अधिकार क्षेत्रातील - गाव मौत्रे बडगाव सहाणी वेथील (१) ग्रामपंचायत मिळकत क्र.३३४ (जुना २८५) २३×२३ मोजमापातील म्हणजेच ५२९ ची. फुट आर.सी.सी.मधील बांधकाम अशी श्री.अनिल लिंबाजी तांबोळी यांच्या मालकीची घर मिळकत. (२) ग्रामपंचायत मिळकत क्र.३३५ (जुना २८५ अ) २३X२३ मोजमापातील म्हणजेच ५२९ ची. फुट आर.सी.सी.मधील बांधकाम अशी सी. सुनंदा अनिल लिबाजी तांबोळी यांच्या मालकीची घर मिळकत.

स्थळ : वडगांव सहाणी दिनांकः ०३.०८.२०२२



श्री. डी. एस. शेवकरी विशेष वसुली अधिकारी पूर्ण जिल्हा नागरी सहकारी पतसंख्या फेडरेशन लि. द्वारे -मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंख्या मर्यादित तळेगांव दाभाहे, ता. मावळ, जि. पुणे

आदित्य बिला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः इंडियन रेयॉन कंपाउंड, वेरावल,

गुजरात- 362266. शाखा कार्यालयः जी कॉर्पोरेशन टेक पार्क, कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे- ४००६०७ (महाराष्ट्र) परिशिष्ट IV [सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 8(1) पाहावा]

ताबा सूचना (अचल मालमत्तेसाठी) ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे आदित्य बिला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी असु-त्यांनी सिक्युरीटायझेशन औंड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स औंड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युस्टि इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (2002 चा 54) अंतर्गत आणि सिक्युस्टि इंटरेस्ट (एनफोसंमेन्ट) रुल्स, 2002 च्या नियम 3 सह वाचण्यात येणाऱ्या अनुच्छेद 13(12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत दि. 19-07-2021 रोजी एक मागणी सूचना पाठवली ज्यात कर्जदार गुरु अप्पाराव बनसोडे आणि रंजना गुरु बनसोडे यांना मागणी सुचनेत नमुद केलेल्या रु 13,48,246.44/- (रुपये तेरा लक्ष अट्टेचाळीस हजार दोनशे शेहेचाळीस आणि चौरेचाळीस पैसे फक्त) चा सूचना प्राप्त होण्याच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत भरणा करण्याचे आवाहन करण्यात

कर्जदार सदर रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने कर्जदार व सर्वसामान्य जनतेस सचित करण्यात येते की निम्नस्वाक्षरीकारांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम ह सह वाचण्यात येणारया सदर अधिनियमाच्या अनुच्छेद 13(4) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्य अधिकारांचा वापर करीतनिम्नस्वाक्षरीकारांनी दि. 23 सप्टेंबर, 2022 रोजी खाली वर्णन केलेल्य मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा घेतलेला आहे

कर्जदार व सर्वसामान्य जनतेस याद्वारे सावधिगरीची सचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तेच्य संदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि असा कोणताही व्यवहार केल्यास तो मे. आदित्य बिल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांच्या रु. 13,48,246.44/- (रुपये तेरा लक्ष अट्रेचाळीस हजार दोनशे शहेचाळीस आणि चौरेचाळीस पैसे फक्त) अधिक त्यावरील पुढील व्याजाच्या भाराधीन असेल. सदर अनामत मत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात कर्जदारांचे लक्ष सदर अधिनियमातील अनुच्छेद 13 मधील उप-विभाग 8 कडे वेधण्यात येते.

गट क्र. 532, हिस्सा क्र. 1,2,3, दुसरा मजला, बिल्डींग क्र. 15, क्यू टाईप, सदनिका क्र. 25, ड्रीम्स निवाग,कोरेगाव मूळ, तालुका हवेली, जिल्हा पुणे, पुणे- 412202, महागष्ट्र.

दिनांक: 23/09/2022 प्राधिकृत अधिकारी स्थानः पुणे

SURYODAY

सर्वोदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (पूर्वीची सूर्योदय मायक्रो फायनान्स लिमिटेड)

नोद. व कॉर्पो.कार्वालय: 1101,

शारदा टेरेसेस, प्लॉट 65, सेक्टर- 11,

सीबीडी बेलाप्र, नवी मुंबई- 400614.

CIN: L65923MH2008PLC261472.

जाहीर सचना

सुर्योदय स्मॉल फायनान्स बैंक, तिसरा मजला, कंदन

हेरीटेज, ठुबे पार्कजवळ, पुणे वांची मूळ कागदपत्रे

पावत्या हरविल्याबाबत सूचना, वाह्यरे आमही सर्व संबंधितांना कळवत आहोत की 1. नोंदणीकृत पार्टिशन

डीड क्र. 4487/1984, 2. चिट्टा उतारा, 3. सहाय्यक

रिलीझ डीड क्र. 22/2004, 5. पद्म पासबुक, 6 नोंदणीकृत सामान्य पीओए क्र. 248/2004, 7 विक्रीखत क्र. 369/2005, सहाय्यक आयुक्त यांनी

त्या सापडल्यास त्यांना विनंती आहे की श्री सरवानन

यांचेशी संपर्क साधावा, मोबाईलः 9094667006.

आदित्य बिलां हाउसिंग फायनान्स लिमिटेड

महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित महाप्रित (म.फु.मा.वि.म. ची उपकंपनी, महाराष्ट्र शासन चा उपक्रम)

विनंतीचा प्रस्ताव (आरएफपी) महाप्रित कंपनीतर्फे ओपेक्स मॉडेलच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यांमध्ये विविध ठिकाणी

विद्युत वाहने चार्जिंग आणि बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स स्थापण्याचे आयोजीले आहे. ह्याकरिता महाप्रित तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम निविदाधारांकडून विनंतीचा प्रस्ताव (आरएफपी) आमंत्रित करीत आहे.

दिनांक २८.१०.२०२२ पर्यंत आरएफपी स्वीकारण्यात येतील. अधिक तपशीलासाठी कृपया https://mahapreit.in ला भेट द्यावी

कार्यकारी संचालक (प्रशासन)

एडेलवीस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड 🏵 Edelweiss नोंदणीकृत कार्यालय : ५वा मजला, टॉवर ३, विंग "बी",

कोहीन्र सिटी मॉल, कोहीन्र सिटी, किरोल रोड, कुर्ला (प), मुंबई-४०० ०७०.

ताबा सचना (स्थावर मालमत्तेकरिता) [नियम ८(१)] न्याअर्थी **"एडेलवीस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड"**च्या प्राधिकृत अधिकारींनी वित्तिय मतेची सुरक्षितता आणि

पुनर्रचना आणि सुरक्षा हित कायदा, २००२ आणि सुरक्षा हित (दुसरा) [कायदा], (२००२चा ५४) ची अंमलबजावणी आणि सुरक्षा हित (अमंलबजावणी) नियम २००२ च्या [नियम ३] यासह वाचलेल्या कलम १३(१२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत उक्त **सूचनेच्या स्वीकृतीच्या तारखेपासून ६०** दिवसांच्या आत रु. १६,८७,५५८.३४/- (रुपये सोळा लाख सत्याऐंशी हजार पाचशे अङ्कावन्न व पैसे चीतीस फक्त) आणि रु. ११,१६,९३९.६०/- (रुपये अकरा लाख सोळा हजार नवशे एकोणचाळीस व पैसे साठ फक्त) असलेल्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या रकमेची परतफेड करण्याकरिता ऋणको जालिंदर आर कदम (ऋणको) व सुलोचना राजाराम कदम (सह-ऋणको) वांच्यावर फर्माविणारी दिनांकित १६ नोव्हेंबर, २०२१ मागणी सचना निर्गमित केली आहे.

ऋणको रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरले आहेत. याद्वारा ऋणको आणि आम जनतेस याद्वारा सूचना देण्यात वेते की निम्नस्वाक्षरीकारांनी आज **दिनांक २२ सप्टेंबर, २०२२** रोजी सुरक्षा हित (अमंलबजावणी) नियम २००२ च्या निवम ८ यासह वाचलेल्या कायद्याच्या कलम १३च्या पोट-कलम (४) अंतर्गत त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत अर्ज क्र. एसईसीय्/एसआर/७६/२०२२ मधील आदेश, जिल्हा न्यायाधीश, पुणे वांच्या द्वारा मंजूर केलेल्या **दिनांकित ११.०३.२०२१** आदेशाच्या निष्पादनेकरिता नियुक्त केलेले, नयात्र तेहसीलदार श्री, प्रविण धमाले यांच्या द्वारा याखाली वर्णिलेल्या मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा घेतला आहे

विशेषकरून ऋणको आणि आम जनतेस याद्वारा सावध करण्यात येते की त्यांनी मालमतेशी कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेशी केलेला कोणताही व्यवहार **रु. १६,८७,५५८.३४/-(रुपये सोळा लाख सत्याएँशी हजार** पाचशे अञ्चायन्न व पैसे चौतीस फक्त) आणि रु. ११,१६,९३१.६०/- (रुपये अकरा लाख सोळा हजार नवशे एकोणचाळीस व पैसे साठ फक्त) आणि त्यावरील व्याज या रकमेकरिता "एडेलवीस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड"च्या आकाराच्या विषयाधीन असणार आहे.

सुरक्षित मतेच्या उपलब्ध वेळेत विमोचनाकरिता कावद्याच्या कलम १३च्या पोट-कलम (८)च्या तरतुर्दीकडे लक्ष वेधीत आहोत

पुढील मालमतेचे सर्व खंड व तुकडे - धारण केलेला फ्लॅट नं.१०, पहिल्या मजल्यावरील, मोजमापाचा एरिआ ६१० ची.फू., म्हणजेच ५६.६९ ची.मी., बिल्ट-अप, "शिवसुंदर को-ऑपरेटिक हाऊसिंग सोसायटी लिमिटेड" नावाच्या इमारतीतील, प्लॉट नं. आरएच-१४१ यावर बांधकाम केलेला, जी-ब्लॉक, शाह नगर, एमआयडीसी, चिंचवड, पुणे-१९ आणि असलेला पीसीएमसी प्रॉपर्टी मिळकत नं. ०२/०७/०१३१७, येथे स्थित - व्हिलेज आकुर्डी आणि पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉपोरेशच्या स्थानिक मर्वादेत आणि उप-निबंधक हवेली, पुणेच्या अधिकारितेत. पुढीलप्रमाणे सिमित : पूर्व : सोसायटी रोड, पश्चिम : एन्ट्रन्स पॅसेज, उत्तर : फ्लॅट, दक्षिण : फ्लॅट.

तारीख : २४/०९/२०२२

स्वाक्षरी/- प्राधिकत अधिकारी एडेलवीस हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकरिता

CAPITAL

PROTECTING INVESTING FINANCING ADVISING

Aditya Birla Finance Limited नोंदणीकृत कार्यालयः इंडियन रेयॉन कंपाऊंड, वेरावल, गुजरात- 362266

शाखा कार्यालयः आदित्य बिलां हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, पहिला मजला, लोहिया जैन आर्केड, स.क्र. 106, चतुश्रंगी मंदिराजवळ, सेनापती बापट मार्ग, पुणे- 411016. एबीएचएफएलः प्राधिकृत अधिकारी श्री किशोर महाजनः संपर्क क्र.- 9372336785 आणि श्री संदीप तिवारी; संपर्क क्र.- 9764447088 2. लिलाव सेवा पुरवदादार (एएसपी) मे. ई-प्रोक्युरमेंट टेक्नोलॉजीज लिमिटेड- ऑक्शन टायगर, श्री राम शर्मा; संपर्क क्र. +91 8000023297

अचल मालमत्तांच्या विक्रीसाठी विक्री सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 8(6) च्या तरतुदीसह वाचण्यात येणारया सिक्यरीटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत अचल मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना याद्वारे कर्जदार व जामीनदार आणि सर्व लोकांना सुचित करण्यात येते की आदित्य बिलां हाऊसिंग फायनान्स लिमिटेड/ सुरक्षित धनको कडे तारण /भारप्रस्त असलेल्या खालील वर्णनाच्या अचल मालमत्तांचा आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड/ सरक्षित धनको च्या प्राधिकृत अधिकारयांनी ताबा घेतलेला असून त्यांची आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड/ सुरीक्षत धनको यांना कर्जदार विजय सोमसुंदरन पिछई, केरला टायर वर्क्स आणि सूरजमल केदारमल दिदवानी यांचेकडून दि. 26-06-2021 नुसार घेणे असलेल्या रु. 28,89,652.9/- (रुपये अञ्चावीस लक्ष एकोणनव्वद हजार सहाशे बावन्न आणि नक पैसे फक्त) आणि पढील व्याज व त्यावरील इतर खर्च एवढ्या रकमेच्या वसलीसाठी 03-11-2022 रोजी ''जशी आहे जेथे आहे''. ''जशी आहे जे काही आहे'' आणि ''तेथे जे काही आहे'' तत्त्वावर लिलावाद्वारे विक्री करण्यात येईल

आरक्षित किंमत रु. 24,27,300/- (रुपये चोवीस लक्ष सत्तावीस हजार तीनशे फक्त) आणि बयाणा रक्कम रु. 2,42,730/- (रुपये दोन लक्ष बेचाळीस हजार सातशे तीस फक्त) एवढी असेल. बयाणा रकमेच्या भरण्याचा शेवटचा दिनांक आहे 02-11-2022. मालमत्तेच्या पाहणीसाठी 01-11-2022 रोजी स. 11.00 ते दु. 04.00 ही वेळ निश्चित करण्यात आलेली आहे.

अचल मालमत्तेचे वर्णनः सदनिका क्र. 407, चौथा मजला, कोरेगाव मूळ, गगन आकांक्षा, विंग ए-5 फेज-1, प्रयागधाम हॉस्पिटलजवळ, पुणे, महाराष्ट्र, भारत- 412202. विक्रीच्या अटी व शर्तीच्या तपशीलासाठी कृपया आदित्य बिलां हाऊसिंग फायनान्स लिमिटेड / सुरक्षित धनकोच्या वेबसाईटवर म्हणजे https://homefinance.adityabirlacapital.com/

properties-for-auction-under-sarfaesi-act किंवा https://sarfaesi.auctiontiger.net येथे भेट द्यावी दिनांक: 28-09-2022

स्वा/- प्राधिकृत अधिकारी आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

जाहीर नोटीस

सर्व लोकास या जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात नमद केलेली मिळकत

मालकी हक्क व ताबे वहिवाटीची होती सदर मिळकत ही राजेंद्र जानोबा शिळीमकर. सधाकर ज्ञानोबा शिळीमकर आणि किरण जग्गनाथ खोपडे यांची स्वकष्टरजित खेरेदी मालकीची असून दि. १३.१२. २०१७ चे नोंदणीकृत दस्ताने श्रद्धा जयदीप वर्धे यांनी खरेदी केलेंली असून सदरचा दस्त दय्यम निबंधक सो, भोर येथे अन्.क्र. ३९९५/ २०१७ अन्वये नोंदर्णीकृत झालेले आहे व त्या सदर मिळकतीचे विद्यमान मालक आहेत.

सदर विद्यमान मालकांनी त्यांना सदर मिळकतीमध्ये प्राप्त असलेले हक्क. अधिकार व हितसंबध हे निर्वेध, निजोखामी व बोजारहित असल्याचा भरवसा देवन, सर्व कागदपत्रे आमच्या कार्यालयात दिलेली आहेत, सबब सदर विद्यमान मालकानी मिळकतीचे मालकी हक्काबाबत तपास करून मिळकत निर्वेध निजोखमी असलेचा दाखला (Title report) ची मागणी केलेली आहे. तरी सदर मिळकतीमध्ये अथवा तिच्या कोणत्याही भागावर कोणाचाही, कुठल्याही स्वरूपाचा हक्क, गहाण, दान, लिन, लिज, बोजा, चोळी, बांगडी वा इत्याँदी प्रकारे कोणतेही अधिकार व हितसंबंध असल्यास प्रस्तृतची नोटीस झालेपासून (७) सात दिवसाचे आत योग्य त्या मळ कागदपत्रानिशी खालील नम्द पत्यावरे समक्ष भेट्न लेखी हरकत द्यावी व आमची खात्री पटवावी. सदर मुदतीत कीणाचाही, कुठल्याहीं प्रकारची हरकत न आल्यास सदर मिळकत ही पूर्णत: निर्वेध, निर्जोखामी, व बोजरहित आहे व त्यावर नमुद विद्यमान मालकांशिवाये इतर कोणाचाही, कुठल्याही स्वरूपाचा हक्क व हितसंबेंध नाही व असल्यास तो त्यांनी पर्ण विचारांती समजन, उमजन, जाणीवपर्वक सोडन दिलेला आहे असे समजून आमचे अशील सदर मिळकेत व त्यावर असलेले विद्यमान मालकांचे मालकी हक्के निर्वेध निजोखमी असलेचा दाखला निर्गमित (issue) करू व त्यानंतर कोणाचाही, कठल्याही तक्रार चालणार नाही याची नोंद घ्यावी.

मिळकती वर्णन:- तुकडी पुणे, पोट तुकडी ता. भोर, जि. पुणे येथील **गाव मौजे** तांभाड येथील गट. नै. ८०९/१२७२ ऍकण क्षेत्रफळ १८ हें ५०.२० आर यासी आकार ०२ रु. ३७ पैसे पैकी २ हे ८० आरे

त्यातील तगभूत वस्तुसहित व त्यातील जाण-येणचे वहिवाटीच्या हक्कासहित दराबस्त

मिळकत प्रस्तुत नोटीसीचा विषय असे. अंड, जयवीर यादव

पत्ता: ऑफिस नं ५, शोभा चेंबर्स, शिवाजी नगर गावठाण, पुणे-४११००५

दिनांक:- २८.०९.२०२२ मो. ९९७५१५५५७७

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे

(महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था)

'बालचित्रवाणी' इमारत, गोपाळ गणेश आगरकर रोड, सेनापती बापट रोडच्या मागे, पुणे, महाराष्ट्र-४११००४ e-Mail ID: shahupune@gmail.com CIN: U74999PN2018NPL177394 Website: www.sarthi-maharashtra.gov.in Ph. 020-25592502

ई-निविदा जाहिरात

वर्ग ३ व ४ संवर्गातील मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थांकडून ई-निविदा मागविण्याबाबत छत्रपती शाह महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीच्या मुख्य व विभागीय स्तरावरील अधिनस्त कार्यालयीन कामकाज करण्यासाठी वर्ग ३ व ४ संवर्गातील पदांच्या सेवा पुरवठा करणाऱ्या बाह्ययंत्रणा (एजन्सी/ संस्था, कंपनी/ सहकारी संस्था इ. द्वारे) मनुष्यबळाचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणेची नियुक्ती करण्यासाठी ई-निविदा मागविण्यात येत आहे.

निविदेचे वेळापत्रक				
तपशील				
दिनांक २८ सप्टेंबर २०२२ ते १९ ऑक्टोबर, २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत				
दिनांक ०६ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजता				
दिनांक २१ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजता				

इच्छुक एजन्सी/ संस्था/ कंपनी/ सहकारी संस्था इ. यांच्यासाठी माहिती व सविस्तर टेंडर, अर्जाचा नमुना आवश्यक कागदपत्रे, अटी व शर्ती इ. छत्रपती शाहु महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणेच्या वेबसाईट www.sarthi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर विषयी भविष्यात कोणतीही माहिती/ सूचना उपरोक्त सारथी संस्थेच्या संकेतस्थळावरच दिली जाईल. वृत्तपत्रात जाहिरात दिली जाणार नाही. स्वाक्षरी/

> श्री. अशोक काकडे, (भा. प्र. से. व्यवस्थापकीय संचालक, सारथी, पुणे



आगरकर नगर, अलंकार टॉकीज जवळ, पुणे -४११००१.

सार्वजनिक सुचना

याद्वारे सुचित करण्यात येते की, M/s RAH Infotech (P) Ltd. यांची डेव्हलेपमेंट ऑफ जीआयएस बेस्ड ॲसेट अँड इन्व्हेन्टरी मॅनेजमेंट सिस्टिम युझिंग रोबोटीक प्रोसेस ऑटोमेशन फॉर डॅशबोर्ड ॲंनॅलेटिक्स फॉर म्हाडाच्या स. क्र. ६९७ (भाग), महर्षिनगर, पुणे, स. क्र. १२ आगरकर नगर पुणे, लक्ष्मीनगर (पर्वती), आगरकर नगर, कोथरूड, हिंगणे, कर्वेनगर, लोणावळा, हडपसर, लोकमान्यनगर हौ. बोर्ड येरवडा, फुलेनगर, खराडी, तळेगाव, गोखलेनगर, गोल्फक्लब येरवडा, लोहगाव, वडगावशेरी, गट क्र. १७१२ (भाग) दिवे ता. पुरंदर जि. पुणे, स. क्र. ७४ (भाग) सासवड ता. पुरंदर जि. पुणे, स. क्र. ५६८, ६१८, ६१९/२ सोपाननगर सासवड पुणे, स. क्र. ९७/२ भोर जि. पुणे, स. क्र. १८०/१/अ भोर जि. पुणे, स. क्र. ११/१ दापोडी पुणे, स. क्र. ३०९ (भाग) पिंपरी वाघेरे पिंपरी पुणे, स. क्र. १६९, १७०, १७२, १७३, १७४, १७६, १७६ संत तुकाराम नगर पिंपरी पुणे, इंदापुर, शिरुर, बारामती, मोरवाडी पुणे, मेडद ता बारामती या वसाहतींच्या कामाकरीता नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व संबंधित शासकीय संस्था, म्हाडा कार्यालये, सोसायटी, वसाहती, चाळ इ. यांना या सार्वजनिक सूचनेद्वावारे विनंती करण्यात येते की, त्यांनी सहकार्य करावे आणि एजन्सीना दिलेल्या काम / सर्व्हेकरीता आवश्यक असलेली माहिती उपलब्ध करून द्यावी.

सदर नियुक्त कामाचा उद्देश हा अद्यावत "GIS MAPPING" द्वारे वसाहतीची मॅपिंग करणे हा आहे. जेणेकरून, वसाहतींचा भूअभिन्यास अद्यावत करणे शक्य होईल. ही सार्वजनिक सुचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ६ महिन्यांच्या कालावधीकरीता वैध राहील.

मुख्य अधिकारी दिनांक : २७/०९/२०२२ पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ.पुः

kotak

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड नोंदणीकृत कार्वालव : २७वीकेसी, सी२७, जी ब्लॉक,

वांदा-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रा (पृ), मुंबई-४०० ०५१,महाराष्ट्र

शास्त्रा कार्यालय : न्याती युनिट्री, झोन-II, ४था मजला, येरवाडा, नगर रोड, पुणे-४११००६, महाराष्ट्र ताबा सचना (स्थावर मालमत्तेकरिता)

सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ८(१) यासह वाचलेल्या परिशिष्ट IV यानुसार

ज्याअ**थीं. कोटक महिंद्रा बैंक लिमिटेड**चे, बैंकिंग रेग्युलेशन ॲक्ट, १९४९च्या अर्थबोधात समाविष्ट एक वैंकिंग कंपनी, तिचे नोंदणीकृत कार्यालय- २७बीकेसी, सी २७, "जी" ब्लॉक, बांद्रा-कर्ला कॉम्प्लेक्स, बोद्रा (प्), मुंबई-४०० ०५१, महाराष्ट्र व शाखा कार्यालय- न्याती युनिट्री, झोन-II, ४था मजला, **येरवाडा, नगर रोड, पुणे-४११००६,महाराष्ट्र** येथे असलेले, प्राधिकृत अधिकारी असलेल्य निम्नस्वाक्षरीकारांनी वित्तिय मत्तेची सुरक्षितता आणि पुनरंचना आणि सुरक्षा हित कायदा, २००२ ("सर्फेसी कायदा") अंतर्गत आणि सुरक्षा हित (अंमलचजावणी) नियम, २००२ च्या नियम ८ (१) यासह वाचलेल्या कलम १३(२) व १३(१२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलवजावणीत दिनांकित १८.०२.२०२२ मागणी सूचना निर्गमित केली होती व व उक्त मागणी सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत तिच्या ("श्रकित रक्कम") प्रत्यक्ष वसुलीपर्यंत १२.०२.२०२२ पासून चक्रवाड व्याजासह संविदात्मक दरात त्यावरील पुढील व्याज व अन्य आकारासह एकत्रित अदत्त लोन अकाउंट नं. आरएचबी१४४३०९ च ७७११६४८९९६ च्या अनुसार देय ११.०२.२०२२ रोजी प्रमाणे रू. ९५,६४,५२२.९९/- (रुपये पंच्याण्णव लाख चौसष्ट हजार पाचशे बावीस व पैसे नव्व्याण्णव फक्त असलेल्या सचनेमध्ये नमुद्र केलेल्या रकमेची परतफेड करण्याकरिता [१] मेसर्स ओम साई इन्नोव्हेटिव्ह ऑटोमेशन प्रा. लि. (ऋणको/ हमीदार) [२] श्रीमती चित्रा उमेश शाहापरकर (सह-ऋणको/ हमीदार) [३] श्री. उमेश रामचंद्र शाहापुरकर (सह-ऋणको / हमीदार) * असलेला पता: (अनु क्र. ९ ते ३ करिता) उद्योग भारती उद्योग संकूल सहकारी संस्था मर्यादित, गाला नं. सी ११४, प्लॉट नं. २७१ एमआयडीसी, वळ्ज-४३ ११३६, औरंगाबाद. " येथे सुद्धाः (अनु क्र. १ ते ३ करिता) प्लॉट नं. ए९ डोआर नं. २ पीटीएन प्लॉट नं. ए बी २ए एसएन १०६७ १ए२ व १०६७ १ए३, एमआयडीसी खंडाळा रे श्रीरामपुर, जि. अहमदनगर–४१३७२०. * येथे सुद्धाः (अनु क्र. १ करिता) गाला नं. सी ११४, प्लॉट नं २७१ एमआयडीसी, वळज-४३११३६, औरंगाबॉट, महाराष्ट्र, (**अन क्र. १ ते २ करिता**) प्लॉट नं. ए-९ एमआयडीसी खंडाळा, ता. श्रीरामपुर, जि. अहमदनगर-४१३७२०. (अनु क्र. २ ते ३ करिता) ८६ रनेहवधींनी एचएसजी. सोसा., डॉ. सूनीस जवाहर क्लिनीकच्या बाजूला, औरंगाबाद-४३१००५ ग्रांच्याकरिता ०६.०५.२०२२ रोजी वृत्तपत्रांमध्येसुद्धा प्रसिद्ध केली होती.पूर्वोक्त ऋणको/सह–ऋणक रकमेची परतफेड करण्यास असमर्थ टरले आहेत, याद्वारा ऋणको/ सह-ऋणको आणि **आम जनतेस** सूचन देण्यात येते की निग्रस्वाक्षरीकारांनी आज दिनांक २३ सप्टेंबर, २०२२ रोजी उक्त नियमांच्या नियम यासह वाचलेल्या सर्फेंसी कायद्याच्या कलम १३(४) अंतर्गत त्याला/तिला प्रदान केलेल्य अधिकारांच्याअंमलबजावणीत याखालील वर्णिलेल्या मालमत्तेचा **सांकेतिक ताबा** घेतला आहे. यावरील नमुद केलेले ऋणको/ सह-ऋणको आणि **आम जनतेस** याद्वारा सावध करण्यात येते की त्यांनं

गलमत्तेशी कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेवावत केलेला कोणताही व्यवहार वसली आणि किंवा पुर्णतः प्रदानाच्या तारखेपयैत १२.०२.२०२२ पासून चक्रवाढ व्याजासह संविदात्मक दरातील व्याज ार्यायी व्याज, आकस्मिक खर्च, किंमत आणि आकार, इ. सह त्यावरील व्याज व अन्य आकार यासह एकत्रित ११.०२.२०२२ रोजीप्रमाणे क. ९५.६४,५२२.९९/- (कपये पंच्याण्णव लाख चीसष्ट हजार पाचरो बावीस व पैसे नट्टबाण्णव फक्त) या रकमेकरिता कोटक महिंद्रा बँक लिमिटेडच्या, शाखेचा पता- न्याती युनिटी, झोन-२, ४था मजला, येरवाडा, नगर रोड, पुणे-४११००६, महाराष्ट्र, आकाराच्या विषयाधीन असेल, सुरक्षित मत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत कायद्याच्या कलम १३च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दीकडे ऋणकोंचे लक्ष वेधीत आहोत. स्थावर मालमतेचे वर्णनः प्लॉट नं. ए९, डोअर नं. २ पीटीएन प्लॉट नं. ए बी २ए एसएन १०६७ १ए२

व १०६७ १ए३, एमआयडीसी खंडाळा ते श्रीरामपुर, जि. अहमदनगर-४१३७२०, महाराष्ट्र (स्वाक्षरी/-) प्राधिकृत अधिकारी स्थळः अहमदनगर, महाराष्ट



पुणे पूर्व अंचल कार्यालय : स. नं. ७ए/२, जनमंगल हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट, पुणे- ४११०१३. फोन: ०२०-२४४५९१८४/२४५१४००७ ईमेल : cmmarc_per@mahabank.co.in

ताबा नोटीस ॲपेंडिक्स IV रूल ८(१) अंतर्गत

ज्याअर्थी खाली सही करणार **बँक ऑफ महाराष्ट्रचे** अधिकृत अधिकारी यांनी, दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सब-सेक्शन (१२) सेक्शन १३ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रूल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार श्री. रमेश गणपतराव गावडे आणि सौ. अश्विनी रमेश गावडे, रा. फ्लॅट नं. १५, २ रा मजला, ई बिल्डींग, कोहिनूर इस्टेट, सर्व्हे नं. ६१ए/बी/सी/डी, सीएसटी नं. १ आणि २, मुळा रोड, टीपी स्कीम, संगमवाडी, बोपोडी, पुणे-४११००३ यांना दि. १९/०७/२०२२ रोजी मागणी नोटीस बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीमध्ये नमूद केलेली, बँकेला येणे असलेली एकत्रित रक्कम रु. ८,५४,३८८/- (रुपये आठ लाख चोपन्न हजार तीनशे अक्ट्याऐंशी फक्त) अधिक त्यावरील दि. ११/०७/२०२२ पासूनचे लागू होणाऱ्या दराने व्याज आणि इतर किंमत व खर्च अशी सर्व रक्कम सदर नोटीस मिळालेल्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करावी.

वर नमूद कर्जदार तसेच जामीनदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, विशेषतः कर्जदार तसेच जामीनदार आणि सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) व रूल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा दि. २७/०९/२०२२ रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे.

वर नमूद कर्जदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो **बँक ऑफ महाराष्ट्र, येरवडा शाखा** यांना वर नमूद केलेल्या येणे असलेल्या रकमेच्या अधीन राहील. सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदारांचे लक्ष सदर कायद्याच्या सेक्शन १३(८) अंतर्गत तरतुर्दीकडे वेधून घेतले जात आहे

बँकेकडे गहाणतारण असलेल्या आणि बँकेने ताब्यात घेतलेल्या मालमतेचा तपशील

फ्लॅट नं. १५, २ रा मजला, ई बिल्डींग, कोहिनूर इस्टेट, सर्व्हे नं. ६१ए/बी/सी/डी, सीएसटी नं. १ आणि २, मुळा रोड, टीपी स्कीम, संगमवाडी, बोपोडी, पुणे-४११००३. क्षेत्रफळ २०२ चौ.फू.

दिनांक: २७/०९/२०२२, मुख्य प्रबंधक, एआरसी व अधिकृत अधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे पूर्व अंचल ठिकाण: पुणे

सियान हेल्थकेअर लिमिटेड सीआयएएनः एल२४२३३पीएन२००३पीएलसी०१७५६३

नोंदणीकृत कार्यालयः मिळकत नं. ३३३९, ब्लॉक नं. १, दक्षिण बाजूकद्वील, हरपळे पार्क, 'बर्गर पेंट 'समोर, फुरस्ंगी, पुणे-४१२३०८, महाराष्ट्र आयएन ई-मेल: cs@cian.co येबसाईट: www.cian.co; संपर्क: ०९१ ७८८७८८२०२७ पोस्टल बॅलटची सूचना (रिमोट ई-वोटींग द्वारा) ाड्रारा सुचना देण्यात येते की कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ ("नियम")च्या नियम २० व २ यासह वाचलेल्या कंपन्या अधिनियम, २०१३ ("कायदा")च्या कलम ११०, सिक्युरिटिज औड एक्सचेंज वोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स औड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ ("सेबी नस्टिंग रेग्युलेशन्त"), निगम कामकाज मंत्रालयाद्वारा निर्गमित केलेले जनरल सक्युलंर नं. १४/२०२० देनांकित ०८ एप्रिल, २०२०, जनरल सक्युलंर नं. १७/२०२० दिनांकित १३ एप्रिल, २०२० च जनरल सक्युलंर

. ३३/२०२० दिनांकित २८ सप्टेंबर, २०२० ("जनरल सक्युलर्स"), सिक्युरिटिन अँड एक्सचेंज बोर्ड ऑड

इंडिया (इश्यू ऑफ कॉपिटल औंड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१८च्या, सुधारित केल्यानुसार,

अन्य लाग् तरतृदी ("सेवी आयसीडीआर सक्युलर्स") आणि रेग्युलेशन २७७च्या अनुसार कंपनी दिनांकित २६

सप्टेंबर, २०२२ पोस्टल बॅलट नोटीसमध्ये ("पोस्टल बॅलट नोटीस") नमृद केल्यानुसार विशेष

कामकाजाकरिता विशेष उरावाद्वारा सदस्यांची मान्यता मिळवीत आहे. सदस्यांना कळविण्यात येते की रिमोट

चोटींगकरिता ई-चोटींग सूचना आणि संबंधित स्पष्टिकरणात्मक विवरणासह पौस्टल बॅलट नोटीस सदस्यांना त्यांचे ईमेल पत्ते कट–ऑफ तारखेनुसार कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर ॉंदणीकृत केलेले आहेत, पाठविण्यात आली आहे. ग्रेस्टल बॅलट नोटीस अशा सदस्यांना, ज्यांची नावे शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ ("कट-ऑफ तारीस्त्र") रोजी ामाणे डिपॉझिटरिजकड्न स्वीकारल्यानुसार लाभाधिकारी मालकांच्या यादीत/ सदस्यांच्या नोंदवहीत आलेली आहेत, पाठविण्यात आली आहे. मतदानाच्या हक्कांची कट-ऑफ तारखेनुसार सदस्यांच्या नावे नोंदणीकृत रागांच्या भरणा केलेल्या मृल्यावर आधारित परिगणना करण्यात येणार आहे. जी व्यक्ती कट-ऑफ तारखेनसार पदस्य नाही तिने ही सचना केवळ माहिती हेतुप्रित्पर्थ समजावी.

मसीए सक्युलर्सच्या अनुपालनार्थ, नोटीसची सत्य प्रत, पोस्टल बॅलट फॉर्म व प्रीपेड विझीनेस रिप्लाय इन्व्हलप पदस्यांना पाठविण्यात आले नाहीत. म्हणून सदस्यांनी त्यांची संमत्ती किंवा मतभेद केवळ रिमोट ई-वोटींग प्रविधेद्वारा कळविणे आवश्यक आहे. केपनीने रिमोट ई-वोटींग सुविधेची तरतूद करून देण्याकरिता

एनएसडीएल"ची नियुक्ती केली आहे. वनरल सक्युलर्सच्या अनुसार, ज्या सदस्यांनी कट-ऑफ तारखेनुसार कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे वांचे इंमेल पर्ने नींदणीकृत केलेले नाहीत त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी "एनएसडीएल"द्वारा तरतृद sलेल्या रिमोट ई-वोटींगद्वारा पोस्टल बॅलट नोटीसमध्ये नमुद केल्यानुसार विशेष कामकाजावर त्यांचे मतदान हरण्याकरिता त्यांना सक्षम होण्याकरिता त्यांनी नोंदणीकृत भागधारकाचे नाव, फोलिओ नंवर्स, डीपी आयडी ज गाईट आयडी 'ज आणि त्यांच्याजवळ असलेल्या भागांची संख्या यासह ईमेल पत्यावरून, इच्छुक असल्यास सियान- पोस्टल बॅलट- ई-मेल आयडी 'जची नोंदणी" असा विषय नमृद करून ई-मेल पाठवुन त्यांच्या ई-मेल पत्यांची नोंदणी करावी. प्रत्यक्ष स्वरूपात भाग असलेल्या सदस्यांद्वारा रिमोट ई-वोटींगमार्फत मतदान sरण्याच्या प्रक्रियेचा तपशीलाकरिता किंवा ज्या सदस्यांनी कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे त्यांचे ई-ाल पत्ते नोंदणीकत केलेले नाहीत त्यांना विनंती करण्यात येते की पोस्टल वॅलट नोटीसबाबत ई-वोटींगकरिता (लेल्या सूचना पाहाव्यात, नियमांसह वाचलेल्या कायद्याच्या कलम १०८च्या तरतुदी, जनरल सक्युलसं आणि सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ४४च्या अनुसार कंपनी "एनएसडीएल"हारा तरतूद केलेल्या रिमोट ई-

वोटींग सुविधेद्वारा पोस्टल बॅलट नोटीसमध्ये नमृद केलेल्या आयटमच्या बाबतीत इलेक्ट्रॉनिक प्रणालीत

अ.क्र.	तपशील	बेळापत्रक
8.	सदस्यांच्या मतदानाचा हक्क निश्चित करण्याकरिता कट-ऑफ तारीख	शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२
٦.	रिमोट ई-योटींग सुरू होण्याची तारीख व वेळ	गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ०९:०० वा.
3.	रिमोट ई-योटींग संपण्याची तारीख व वेळ	शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०२२ रोजी सार्य ०५.०० व
Х.	परिनिरीक्षकाद्वारा अहवालाचे सादरीकरण	३० ऑक्टोबर, २०२२ रोजी किंवा तत्पूर्वी
ч.		३० ऑक्टोबर, २०२२ रोजी किंवा तत्पूर्वी

परस्यांना या अधिक कळविण्यात येते की: . सदस्य प्रत्यक्ष बॅलट फॉर्मची पाठवणी होत नसल्यामुळे किंवा कंपनीद्वारा स्वीकारले जाणार नसल्यामुळे

सदस्यांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजाविण्याकरिता सविधेची तरतद करून देत आहे.

केवळ "एनएसडीएल"द्वारा तरतुद केलेल्या रिमोट ई-वोटीगद्वारा मतदान करू शकतील ज्या सदस्यांनी संबंधित स्पष्टिकरणात्मक विवरणासह पोस्टल बॅलट नोटीस आणि रिमोट ई-वोटींगकरिता ई-वोटींग सूचना त्यांच्या नोंदणीकृत पत्यावर स्वीकारले नसल्यास ते सदर नोटीस व सुचना cs@cian.co

यावरून कंपनीला ई-मेल पाठवन प्राप्त करू शकतील पोस्टल बॅलट नोटीसची प्रत व सदस्यांच्या ई-मेल पत्यांच्या नोंदणीकरिता प्रक्रिया cs@cian.co या कंपनीच्या वेबसाईटवरसुद्धा उपलब्ध आहेत. स्पष्टिकरणात्मक विवरणासह पोस्टल बॅलट नोटीस बीएसईच्य वेबसाईटवरसुद्धा ("स्टॉक एक्सचेंज" जेथे कंपनीचे समन्याय भाग सचीबद्ध आहेत) उपलब्ध आहे. . मेसर्स डीएसएम अँड असोसिएट्स– कंपनी सेक्रेटरी यांची रिमोट ई–वोटींग प्रक्रिया स्वच्छ व पारदर्शक

रितीने पार पडण्याकरिता आणि कायद्याच्या अनुसार रिमोट ई-वोटींग प्रक्रियेच्या आयोजनाकरिता परिनिरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारा मतदानाकरिता सुविधेसंबंधित सर्व तकारी evoting@nsdl.co.in यावर विनंती पाठवृन "एनएसडीएल" हेल्पडेस्कला संबोधीत असाव्यात किया कॉल करा- टोल-फ्रि नं.: १८०० १०२०

९९० स १८०० २२ ४४ ३० पोस्ट बॅलटडारा केलेल्या मतदानाचा निकाल (रिमोट ई-वोटींगमार्फत) २८ ऑक्टोबर, २०२२ रोजी किंवा तत्पूर्वी घोषित करण्यात येणार आहे. घोषित झालेला निकाल आणि परिनिरीक्षकाचा अहवाल कंपनीच्या वेबसाईटवर आणि evoting@nsdl.co.in या "एनएसडीएल"च्या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे, त्वाशिवाय स्टॉक एक्सचेंजकडे, जेथे कंपनीचे समन्याय भाग सुचीबद्ध आहेत, पाठविण्यात येणार आहे गरीखः २८ सप्टेंबर, २०२२ स्थळ: पुण सियान हेल्थकेअर लिमिटेडकरिता (स्वाक्षरी/-) सरज झनवार, अध्यक्ष आणि व्यवस्थापन संचालक

डीआयएनः ०१३०४८५०

30.09.2022

दक्षिण रेल्वे

स्टोअर्स नं. ई-१८/२०२२ च्या पुरवठ्याकरिता ई-निविदा सूचना

वालील ई-निविदा आयआरईपीएस वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. फम्सैना विनंती करण्यात येते की यांनी http://www.ireps.gov.in-login>E.Tender - goods & services (new) यावर लॉग-न करावे आणि या निविदांच्या अनुसार दर उदधत करावेत. या निविदांकरिता प्रत्यक्ष दरपत्रकांचा विचार केला जाणार नही. सर्व निविदांकरिता बंद होण्याची वेळ दु. ०२:३० वा आहे. अक्र निविदा क्र. वर्णन नियत दिनांक

प्रिन्टींग

१ ०६२२५०७०

3	७८२२६५०८	ऑटोमॅटिक ट्वीस्ट	03.20,2022
3	६७२१५३७०ए	कॅस्नब	०५.१०.२०२२
X	२६२२३४०९	हाय स्पीड	०६.१०.२०२२
4	११२२५००३	हेवी ड्युटी इलेक्हेटर	08.20.2022
Ę	७८२२५८८८ए	आयटम्स (८) एक सेट	00.20.2022
19	०४२२५०१३	एमजी व्हिल	09.20.2022
6	२६२२२७५८	कॉईल स्प्रिंग	१०.१०.२०२२
9	२६२२१०८०	इलास्टिंग रिंग	१०,१०,२०२३
08	२६२२३५६२ए	कॅपॅसिटर	20.20.2023
११	०६२२१००२ए	डॅशपॉटकरिता ऑईल	१०,१०,२०२२
83	२६२२१०६६ए	रेसर्सचा सेट	१०,१०,२०२३
\$3	०४२२१०७९ए	ब्रेक सिलिंडर	११.१०.२०२२
88	७८२२५४२४ए	डोअर ॲसेंब्ली	१२,१०,२०२
१५	०१२२०२९१	इंडस्ट्रियल कटिंग	१२.१०,२०२२
१६	५२२२५५४१बी	इलेक्ट्रिक ओव्हन	१२.१०.२०२२
8/9	२६२२०१७९	फिल्टर पॅनेल	१२.१०.२०२
26	०६२२०६५२ए	टॉप कोटेड	23.20.2023
28	७८२२५४११बी	पुरवठा व प्रतिष्ठापन	23.20.202
20	९०२२५३८५ए	फॅब्रीकेशन	१३.१०,२०२
२१	९०२२६२३४	इमरजंसी टॉक बँक सिस्टमकरिता शुद्धिपत्र १ व २	28.20.202
25	08550673	लोअर स्प्रिंग	28,20,202
53	२६२२३४७८	सुधारित व्यवस्था	१४.१०,२०२३
28	२६२२३४७७	कॅटल गार्ड	१४.१०,२०२२
24	५२१९५६३२डी	फॅब्रीकेशन	89.80,2023
२६	२६२२०२६२	होझ कप्लींग	१७.१०.२०२२
२७	२६२२३५३३ए	फिंगर कॉन्टॅक्ट	१७.१०.२०२२
25	६८२२५९९९ए	स्टिल कॅप	१८,१०,२०२२
26.	०४२२०१०८ए	वेअरिंग पीस	१८.१०,२०२२
30	०४२२११२५	व्यवस्था	१८.१०.२०२२
38	२६२२३४८७	एमसीपी मोटर	१९.१०,२०२२
32	२६२२३४७६	उच्चत्तर क्षमता	39.30,202
33	१९७०५१३०	विनील	20,20,202
8,6	५२२२५५५९बी	डोअर फ्रेम	२०,१०,२०२
34	२६२२०५९१	ब्लोअर	२१.१०,२०२
35	२६२२३४६४	ऑक्सेल बॉक्स	28.80.2023
8/9	०४२२५०१२ए	पुरवठा व फिटमेंट	28.80.202
36	०४२२१०७१	एसडब्लुकेपी स्पीड	28,80,202
39	९०२१६७५४	पुरवटा व प्रतिष्ठापन	38.80,202
80	08550686	अँटी रोल	08.88.202
88	०४२२०९५७	बॉल जॉइंट	08.88.202
83	०४२२५०१४	पुरवठा व प्रतिष्ठापन	00,88,909
83	०४२२०९२६	ब्रेक डिस्क	०९.११.२०२३
-	20085280	ब्रेक कॅलीपर	११.११.२०२३



दि वैद्यनाथ अर्बन को-ऑप.बँक लि., मुख्य कार्यालय-परळी वैजनाथ । शाखाः सदाशिव पेठ पुणे

GICI उटा (नियम ८ (१) अंतर्गत) (अचल मालमत्तेसाठी)

निम्न स्वाक्षरीकर्ता सेक्यूरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल असेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सेक्यूरिटी इंटरेस्ट ॲक्ट,२००२ उक्त कायद्या अंतर्गत दि वैद्यनाथ अर्बन को-ऑप.बँक लि., प्राधिकृत अधिकारी असून त्याने सिक्यूरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रूल्स २००२ उक्त नियम च्या नियम ३ सह वाचण्याच्या कलम १३/१२ प्रदत्त अधिकाऱ्यांच्या वापरात सारणीत नमुद केल्याप्रमाणे ऋणको आणि हमीदारांना खाली दिलेल्या तपशिलांसह उक्त सुचनेत नमुद एकूण रक्कमांची कंत्राटभूत खर्च अधिभार झालेले आणि होणारे खर्च यासह त्यावरील व्याजाची परतफेड करण्यासाठी मागणीसुचना दिली होती. मागणी सुचनेची दिनांक स्तंभ क्रमांक (४) मध्ये दिलेला आहे. देय रक्कम सारणीत नमुद केल्याप्रमाणे उक्त रक्कम / रक्कमांची परतफेड करण्यांत ऋणको अयशस्वी झाल्याने विशेषत: ऋणको आणि आमजनतेला याद्वारे सुचित करण्यांत येते की, निम्न स्वाक्षरीकर्त्यांने उक्त नियमांच्या नियम ८ सह वाचण्याच्या उक्त कायद्याच्या कलम १३ (४) मध्ये त्याला प्रदत्त करण्यांत आलेल्या अधिकारांचा वापर करून स्तंभ क्र.५ मध्ये नमुद केलेल्या दिंनाकास सदर खाली नमुद केलेल्या (स्तंभ क्र.३) स्थावर मालमत्तेचा **सांकेतिक ताबा** घेतलेला आहे त्यामुळे आम जनतेला सावधान करण्यांत येते की, उक्त मालमत्तेबाबत सौदे करू नयेत तसेच असे कोणतेही सौदे अदायगीच्या दिनांकांपर्यंत **दि वैद्यनाथ अर्बन को-ऑप.बँक** लि., शाखा - सदाशिव पेठ पुणे कंत्राटभूत आणि झालेले आणि होणारे अनुषंगीक खर्च किंमत अधिकार यासह त्यावरील व्याजाच्या अधिन असतील.

ऋणकोचे नांव	अदत्त रक्कम	अचल मालमत्तेचे विवरण	मागणी सूचना दिनांक	ताबा दिनांक	शाखेचे नांच
कर्जवार १. श्री शिरीच निवृत्ती रिटे वी.५, न्यु विल्डींग, पोस्ट कॉलनी, किरके, खराडी पुणे. जामीनदार २. श्री किरण पांडुरंग घचाडे फलॅट नं.१०४, सनसाईंज नगर, रहाटणी, ता. हवेली, जि. पुणे. जामीनदार ३.श्री बाबा सहाद शिंदे मु.पो. वाघोली, ता. हवेली, जि. पुणे.	रू. ३७,११,४९२.०० दि.३१.०५.२०२२ पर्यंत आणि व्याज व इतर खर्च दि.०१.०६.२०२२ पासुन येणे. खाते क्र.२४/१२	कर्जदार यांचे नावावरील मौजे पिंपळ गुरव, ता. हवेली, जि. पुणे येथील स.नं.५६/३/९/४, सीटीएस नं.१६७२, क्षेत्र.०० हेक्टर ०१.२५ आर, आरसीसी कन्स्ट्रक्शन क्षेत्र.एरिया ११ फुट X १६ फुट = १७६ चौ.फुट, पीसीएससी प्रॉपर्टी नं. ०५/०१/३८५ प्लॉट चतुःसिमा, पुर्व : रोड, पश्चिम : त्याच स.नं.मधील मालमत्तेचा भाग,दक्षिण : श्री शेख यांची प्रॉपर्टी, उत्तर : श्रीकांत रिटे व श्री खुंटाळे यांच्या प्रॉपर्टीची कॉमन भिंत (सांकेतिक ताबा)	०१/०६/२०२२	२२/०९/२०२२	सदाशिय पेठ पुणे

सह मुख्य कार्यकारी अधिकारी /प्राधिकृत अधिकारी

(स्वैर भाषांतर तफावत असल्यास इंग्रजी ग्राह्य)

वि वैद्यनाथ अर्बन को-ऑप.बँक लि., मुख्य कार्यालय, परळी वैजनाथ जि. बीड

(डीजीआयपीआर/२०२२-२०२३/३०४५) epaper.loksattanom

जारी केलेले प्लानिंग परिमट शिवाजीनगर मध्ये गहाळ झाले आहे. दि. 24/12/2021 रोजी पणे शहर पोलिश स्टेशन येथे तकार क्र. 130036-2021 दाखल करण्यात आलेली आहे. या पावत्या सूर्वोदव स्मॉल फायनान्स बँक यांचे अनन्य मालकीच्या असून कुणासही

दिनांक : २७/०९/२०२२

ठिकाण : परळी-वै.